



## महाराष्ट्र शासन राजपत्र

### असाधारण भाग एक - नाशिक विभाग

[ संखा - ११, अंक - १ ]

शुक्रवार, डिसेंबर २, २०२२ / अग्रहायण ११, शके १९४४

[ पृष्ठे ११

#### असाधारण क्रमांक १

#### प्राधिकृत प्रकाशन

आयुक्त, महानगरपालिका यांजकडून

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर

क्रमांक साप्रवि/५७६ (१)/२०२२.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका विभागामार्फत तसेच या विभागांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवा देण्याकरिता सदर सेवांच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे, फी. नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी अधिसूचित करत आहे.

सोबतचे सहपत्र “अ”

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२००९/प्र.क्र.१८०/नवि-२०, दिनांक २९ जानेवारी २०२१

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

“जाहिरात परवाना”

अ. क्र.	लोकसेवेची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत काल	पदनिर्देशित	प्रथम	द्वितीय
				मर्यादा	अधिकारी	अपिलीय	अपिलीय
१	२	३	४	५	६	७	८
१. जाहिरात परवाना/ आकाश चिन्ह परवाना (Signange License) नवीन परवाना नुतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	महानगर- पालिका	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र	उपआयुक्त	अतिरिक्त	आयुक्त.

१. जाहिरात परवाना/ आकाश चिन्ह परवाना (Signange License) नवीन परवाना नुतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	महानगर- पालिका	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र	उपआयुक्त	अतिरिक्त
	२. संबंधित म.न.पा.ची कोणतेही थकबाकी	स्तरावर निश्चित			अधिकारी.	
	३. नसल्याचे प्रमाणपत्र.	केलेले दर.				
	४. अप्रैल २०२१ रोजी दर्ता सहाय्यक राज्यपाल	५. अप्रैल २०२१ रोजी दर्ता अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर	६. अप्रैल २०२१ रोजी दर्ता अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर	७. अप्रैल २०२१ रोजी दर्ता अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर	८. अप्रैल २०२१ रोजी दर्ता अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर	

भाग १-असा. (ना.वि.पु.) ३०७

सहाय्यक राज्यपाल  
अहमदनगर महानगरपालिका

अहमदनगर

१५१७२१८२  
१५१७२१८२

## सोबतचे सहपत्र “ब”

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१९/प्र.क्र.१८०/नवि.-२०, दिनांक २९ जानेवारी २०२१

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

## “सिनेमा वित्रीकरण परवाना”

अ. क्र.	लोकसेवेची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत काल	पदनिर्देशित	प्रथम	द्वितीय
१	२	३	४	५	६	७	८
१	सिनेमा वित्रीकरण परवाना	१. विहित नमुन्यातील अर्ज.	महानगर-पालिका	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र	उपआयुक्त	अतिरिक्त आयुक्त.
(Movie Shooting License)		२. संबंधित म.न.पा.चे कोणतीही थकबाबी नवीन परवाना व नूतनीकरण.	स्तरावर	निश्चित	केलेले दर.	अधिकारी.	

## सोबतचे सहपत्र “क”

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१९/प्र.क्र.१८०/नवि.-२०, दिनांक २९ जानेवारी २०२१

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

## “व्यवसाय परवाना”

अ. क्र.	लोकसेवेची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत काल	पदनिर्देशित	प्रथम	द्वितीय
१	२	३	४	५	६	७	८
१	व्यवसाय परवाना स्वयंनूतनीकरण (ऑटो रिन्युअल) (Auto-renewal of Trade License).	१. विहित नमुन्यातील अर्ज.	महानगर-पालिका	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र	उपआयुक्त	अतिरिक्त आयुक्त.
		२. संबंधित म.न.पा.चे कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र.	स्तरावर	निश्चित	केलेले दर.	अधिकारी.	

डॉ. पंकज जावळे,

आयुक्त,

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर.

क्रमांक साप्रवि/५७६ (२)/२०२२.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१) कलम ३ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांच्या वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका विभागामार्फत तसेच या विभागांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवा देण्याकरिता सदर सेवांच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे, फी, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी अधिसूचित करत आहे.

**सोबतचे सहपत्र “अ”**

**महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५**

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१२२/प्र.क्र.३२/नवि-३२, दिनांक ३० सप्टेंबर २०२२

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

**“मोबाईल टॉवर परवाना”**

अ. क्र.	लोकसेवेची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत काल	पदनिर्देशित	प्रथम	द्वितीय			
१	२	३	४	५	६	७	८			
१	मोबाईल टॉवर परवाना	१. विहित नमुन्यातील अर्ज २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना. ३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा. ४. वैध भाडेकरारनामा ५. स्थळाचा नकाशा (१:१०००) ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र ७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र. ८. सक्षम प्राधिकाऱ्याचा अग्निशमन ना-हरकत दाखला. ९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र. १०. पर्यावरण विभागाची ना-हरकत ११. संबंधित नागरी रथानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र. १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/ दस्तऐवज.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना. ३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा. ४. वैध भाडेकरारनामा ५. स्थळाचा नकाशा (१:१०००) ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र ७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र. ८. सक्षम प्राधिकाऱ्याचा अग्निशमन ना-हरकत दाखला. ९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र. १०. पर्यावरण विभागाची ना-हरकत ११. संबंधित नागरी रथानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र. १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/ दस्तऐवज.	१. विहित केलेले व महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१. विहित नमुन्यातील अर्ज २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना. ३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा. ४. वैध भाडेकरारनामा ५. स्थळाचा नकाशा (१:१०००) ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र ७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र. ८. सक्षम प्राधिकाऱ्याचा अग्निशमन ना-हरकत दाखला. ९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र. १०. पर्यावरण विभागाची ना-हरकत ११. संबंधित नागरी रथानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र. १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/ दस्तऐवज.	१. विहित केलेले व महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर				

डॉ. पंकज जावळे,

आयुक्त,

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर,

क्रमांक साप्रवि/५७६ (३)/२०२२.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१, याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका विभागामार्फत तसेच या विभागांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवा देण्याकरिता सदर सेवांच्या अनुरंगाने आवश्यक कागदपत्रे, फी, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी अधिसूचित करत आहे.

### सोबतचे सहपत्र “अ”

#### महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

शासन निर्णय, नगर विकास विभाग क्रमांक संकीर्ण-२०१५/प्र.क्र.३९८/नवि-२०, दिनांक ४ सप्टेंबर २०१७

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

#### “मालमत्ता कर”

अ. क्र.	लोकसेवेची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय	द्वितीय अपिलीय
१	२	३	४	५	६	७	८
१	नव्याने कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज.	महानगर-पालिका	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	सहायक कर निर्धारक	मूल्य संकलन अधिकारी/ उपायुक्त (कर).
२	पुनः कर आकारणी	२. भोगवटा प्रमाणपत्र.	स्तरावर निश्चित केलेले दर.			व संग्राहक.	निर्धारण कर संकलन अधिकारी/ उपायुक्त (कर).
३	कराची मागणीपत्र तयार करणे.	विहित नमुन्यातील अर्ज.	महानगर-पालिका	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी	सहायक कर निर्धारक	मूल्य संकलन अधिकारी/ उपायुक्त (कर).
४	करमाफी मिळणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	महानगर-पालिका	३ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी	सहायक कर निर्धारक	मूल्य संकलन अधिकारी/ उपायुक्त (कर).
		२. थकबाकी नसल्याचा दाखला.	स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी	सहायक कर निर्धारक	मूल्य संकलन अधिकारी/ उपायुक्त (कर).

“मालमत्ता कर” — चालू

क्र.	लोकसेवेची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
५	थकबाकी नसल्याचा दाखला.	विहित नमुन्यातील अर्ज.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	सहायक कर निर्धारक व संग्राहक.	मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी/ उपायुक्त (कर).
६	मालमत्ताकर उतारा देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाकी नसल्याचा दाखला.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	मुख्य लिपिक	सहायक कर निर्धारक व संग्राहक.	मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी/ उपायुक्त (कर).
७	रहिवास नसलेल्या मालमत्ताना करात सूट मिळणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाकी नसल्याचा दाखला.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	सहायक कर निर्धारक व संग्राहक.	मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी/ उपायुक्त (कर).
८	मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे/ इतर मागाने.	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाकी नसल्याचा दाखला. ३. मालकी हककाची कागदपत्रे / नोंदणीकृत खरेदीखत.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	मुख्य लिपिक	सहायक कर निर्धारक व संग्राहक.	मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी/ उपायुक्त (कर).
९	स्वयंमूल्यांकन	विहित नमुन्यातील अर्ज.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	सहायक कर निर्धारक व संग्राहक.	मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी/ उपायुक्त (कर).
१०	आक्षेप नोंदविणे	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाकी नसल्याचा दाखला.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	सहायक कर निर्धारक व संग्राहक.	मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी/ उपायुक्त (कर).

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - नाशिक विभाग, डिसेंबर २, २०२२ / अग्रहायण ११, शके १९४४

“मालमत्ता कर” -- चालू

अ. क्र.	लोकसेवेची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
११	उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन.	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाकी नसल्याचा दाखला. ३. मालकी हक्काची कागदपत्रे / वाटणीपत्र, बक्षीसपत्र इत्यादी.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	सहायक कर निर्धारक व संग्राहक.	मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी/ उपायुक्त (कर).
१२	मालमत्ता पाडणे व पुनःबाधणी कर आकारणी.	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाकी नसल्याचा दाखला.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	सहायक कर निर्धारक व संग्राहक.	मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी/ उपायुक्त (कर).

सोबतचे सहपत्र “ब”

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

शासन निर्णय नगर विकास विभाग क्रमांक संकीर्ण-२०१५/प्र.क्र.३९८/नवि-२०, दिनांक ४ सप्टेंबर २०१७

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

“पाणीपुरवठा वसुली”

अ. क्र.	लोकसेवेची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	नवीन नळजोडणी	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. मालकी हक्क कागदपत्रे. ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	शाखा अभियंता.	उप अभियंता
२	मालकी हक्कात बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. मालकी हक्क कागदपत्रे. ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	शाखा अभियंता.	उप अभियंता

## “पाणीपुरवठा वसुली” — चालू

क्र.	लोकसंवेदी सूची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित	प्रथम अधिकारी	द्वितीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
३	नळजोडणी आकारामध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाकी नसल्याचा दाखला.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र	शाखा अधिकारी.	उप अभियंता
४	तात्पुरते/कायमस्वरूपी नळजोडणी खंडीत करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाकी नसल्याचा दाखला.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	प्रभाग क्षेत्र	शाखा अधिकारी.	उप अभियंता
५	पुनर्जोडणी करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाकी नसल्याचा दाखला.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र	शाखा अधिकारी.	उप अभियंता
६	वापरामध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाकी नसल्याचा दाखला.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र	शाखा अधिकारी.	उप अभियंता
७	पाणीदेयक तयार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाकी नसल्याचा दाखला.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	प्रभाग क्षेत्र	सहायक अधिकारी.	मूल्य निर्धारण कर निर्धारक व संग्राहक, (कर).
८	एलंबर प्रवाना	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाकी नसल्याचा दाखला.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र	शाखा अधिकारी.	उप अभियंता

## “पाणीपुरवठा वसुली” — चालू

अ. क्र.	लोकसेवेची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
९	प्लंबर परवाना नुतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. शैक्षणिक अहतेबाबतचे प्रमाणपत्र. ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	मुख्य लिपिक	शाखा अभियंता.	उप अभियंता
१०	थकबाकी नसल्याचा दाखला.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी	सहायक कर निर्धारक व संग्राहक.	मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी/ उपायुक्त (कर).
११	नादुरुरस्त मीटर तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	मुख्य लिपिक	शाखा अभियंता.	उप अभियंता
१२	अनधिकृत नळजोडणी तक्रार.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	शाखा अभियंता.	उप अभियंता
१३	पाण्याचा दबाव क्षमता तक्रार.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	शाखा अभियंता.	कार्यकारी जल अभियंता.
१४	पाण्याची गुणवत्ता तक्रार.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	शाखा अभियंता.	कार्यकारी जल अभियंता.

सोबतचे सहपत्र “क”

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

शासन निर्णय, नगर विकास विभाग क्रमांक संकीर्ण-२०१५/प्र.क्र.३९८/नवि-२०, दिनांक ४ सप्टेंबर २०१७

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

“ना-हरकत प्रमाणपत्र”

अ. क्र.	लोकसेवेची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	व्यापार/व्यवसाय/साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र.	योग्य प्रकारे भरलेले अर्ज स्तरावर	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	उप आयुक्त प्रमुख.	अतिरिक्त आयुक्त.
२	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र.	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. रस्ता पुनःरथापन करार	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	अतिक्रमण विभाग प्रमुख.	उप अभियंता अतिक्रमण:	नगर रचनाकार.

सोबतचे सहपत्र “ड”

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

शासन निर्णय, नगर विकास विभाग क्रमांक संकीर्ण-२०१५/प्र.क्र.३९८/नवि-२०, दिनांक ४ सप्टेंबर २०१७

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

“व्यवसाय परवाना”

अ. क्र.	लोकसेवेची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	नवीन घरवाना मिळणे	१. ओळखपत्र (आय.डी.पुफ) २. लीज डीड/लीगल ओक्युपंसी डोक्युमेंट. ३. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	उप आयुक्त	अतिरिक्त आयुक्त.

## “व्यवसाय परवाना” — चालू

अ. क्र.	लोकसेवेची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
२	परवान्याचे नूतनीकरण प्रमाणपत्र.	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	उप आयुक्त प्रभाग क्षेत्र अधिकारी.	अतिरिक्त आयुक्त.
३	परवाना हस्तांतरण.	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	उप आयुक्त प्रभाग क्षेत्र अधिकारी.	अतिरिक्त आयुक्त.
४	परवाना दुष्यम प्रत.	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	उप आयुक्त प्रभाग क्षेत्र अधिकारी.	अतिरिक्त आयुक्त.
५	व्यवसायाचे नाव बदलणे.	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	उप आयुक्त प्रभाग क्षेत्र अधिकारी.	अतिरिक्त आयुक्त.
६	व्यवसाय बदलणे.	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	उप आयुक्त प्रभाग क्षेत्र अधिकारी.	अतिरिक्त आयुक्त.
७	परवानाधारक/ भागिदाराचे नाव बदलणे.	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	उप आयुक्त प्रभाग क्षेत्र अधिकारी.	अतिरिक्त आयुक्त.
८	भागिदाराच्या संख्येत बदल (वाढ/कमी).	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	उप आयुक्त प्रभाग क्षेत्र अधिकारी.	अतिरिक्त आयुक्त.

“व्यवसाय परवाना” -- चातूर्थ

प्र. क्र.	लोकसेवेची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
९	परवाना रद्द करणे.	योग्य प्रकारे भरलेले अर्ज	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	उप आयुक्त	अतिरिक्त आयुक्त.
१०	कालबाह्य परवान्यासाठी नूतनीकरण सूचना.	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	प्रभाग क्षेत्र अधिकारी.	उप आयुक्त	अतिरिक्त आयुक्त.

डॉ. पंकज जावळे,

आयुक्त,

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर.

अहमदनगर, २ डिसेंबर २०२२.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.